

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २१

सभावृत्तांत

दिनांक - १५/०७/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक १५/०७/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा. ताकवणे नंदा विकास - सभापती
२. मा. पांढरकर निलेश शंकरराव
३. मा. पाडाळे निता विलास
४. मा. म्हेत्रे सुरेश रंगनाथ

याशिवाय मा.गावडे - सह आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.डोईफोडे - सहा.आयुक्त हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला -

विषय क्र.२) अ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात होणा-या विविध कार्यक्रमांसाठी मंडप विषयक कामे करणेबाबत - मा.निता पाडाळे, मा.निलेश पांढरकर यांचा प्रस्ताव.

दिनांक ०१/०७/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २०) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक : ८९

विषय क्रमांक : १

दिनांक : १५/०७/२०१६

विभाग - प्रशासन

सुचक - मा.निता पाडाळे

अनुमोदक - मा.निलेश पांढरकर

संदर्भ:- मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/२/कावि/३६१/२०१६, दि.०५/०७/२०१६

मा.महापालिका आयुक्त यांची शिफारस विचारात घेऊन -

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर मुख्यलेखापाल या अभिनामाचे ०१ पद शासन मंजूर आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील आदेश क्र.बदली २०१६/प्र.क्र.१०६/कोषा प्रशा-२ दि.१५ जून २०१६ अन्वये श्री.राजेश गोपाळराव लांडे, उपसंचालक, वित्त व लेखा सेवा यांची

मुख्यलेखापाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.लांडे हे महानगरपालिकेमध्ये दि.२०/०६/२०१६ रोजी रुजू झाले आहेत. त्यांना इकडील आदेश क्र.प्रशा/२/कावि/३४४/२०१६ दि.०१/०७/२०१६ अन्वये मुख्य लेखापाल या पदावर रुजू करून घेण्यात आले आहे. श्री.राजेश गोपाळराव लांडे, उपसंचालक, वित्त व लेखा सेवा(वरिष्ठ) गट-अ यांची मुख्य लेखापाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पदावर प्रतिनियुक्तीने करण्यात आलेल्या नियुक्तीस मान्यता देणेची मा.आयुक्त यांची मागणी असली तरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये “ मुख्यलेखापाल ” अभिनामाचे १ पद पे बॅन्ड र.रु.१५६०० – ३९१०० ग्रेड पे र.रु.६६०० या वेतनश्रेणीमध्ये शासन मंजूर आहे. सदरचे पद हे असंविधीक असून महानगरपालिकेच्या लेखा संवर्गामधून सेवाजेष्ठ व मुख्यलेखापाल पदाची अर्हता प्राप्त लेखाधिकारी यांचे मधून पदोन्नतीने भरावयाचे पद आहे. या पदावर महापालिकेतील श्री.एन.एन.लॉडे यांनी सन १९९१ ते २०११ व श्री.व्ही.टी.भोसले सन २०११ ते ३१/०५/२०१२ पर्यंत पदोन्नतीने कामकाज करित होते. या पदावर श्री.सुरेश तुकाराम आव्हाळे सेवाजेष्ठतेनुसार पात्र आहेत. प्रशासन विभागाकडील आदेश क्र.प्रशा/२/कावि/३११/२०१६, दि.२३/०६/२०१६ अन्वये यापूर्वी काम करित असलेले श्री.प्रमोद भिमराव भोसले यांची बदली सोलापूर महानगरपालिका येथे झाल्याने त्यांना कार्यमुक्त करून मुख्यलेखापाल पदाचा पदभार सेवाजेष्ठ व मुख्यलेखापाल पदाची अर्हता प्राप्त लेखाधिकारी श्री.सुरेश तुकाराम आव्हाळे यांना देणेत आला होता. तदनंतर “ मुख्यलेखापाल ” पदाचे पदोन्नतीसाठी निवड समिती गठीत करणेत आली होती. परंतु शासनाकडून दि.१५/०६/२०१६ च्या आदेशान्वये श्री.राजेश गोपाळराव लांडे यांची प्रतिनियुक्ती नेमणूक केली. तथापि सदरची बाब योग्य नसून महापालिका कर्मचा-यांवर अन्याय करणारी आहे. तसेच कर्मचा-यांना घटनेने दिलेल्या पदोन्नतीच्या मुलभूत हक्कास बाधा निर्माण करणारी आहे. म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत श्री.राजेश गोपाळराव लांडे यांची प्रतिनियुक्तीने केलेली बदली रद्द करून त्यांना शासन सेवेत परत पाठविणेत येऊन मा.आयुक्त यांनी महापालिकेतील लेखा संवर्गातील सेवाजेष्ठ मुख्यलेखापाल पदाची अर्हता प्राप्त श्री.सुरेश तुकाराम आव्हाळे यांना मुख्यलेखापाल पदावर नियमानुसार पदोन्नती देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक : १०

विषय क्रमांक : २

दिनांक : १५/०७/२०१६

सुचक - मा.निता पाडाळे

अनुमोदक - मा.निलेश पांढरकर

संदर्भ:- मा.निता पाडाळे, मा.निलेश पांढरकर यांचा प्रस्ताव -

अ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात होणा-या विविध कार्यक्रमांसाठी मंडप विषयक कामे करणे (निविदा क्र.१८/१९/२०१५-१६) हे काम मे.गणेश बाळकृष्ण पोरे यांचे मार्फत चालू आहे. सदर कामास

र.रु.२४,९०,०००/- इतकी मुळ प्रशासकीय मान्यता आहे. सदर कामाची व्याप्ती वाढत असून त्यानुसार सुधारित अंदाजपत्रकीय र.रु.४९,५०,०००/- (वाढीव र.रु.२४,६०,०००/-) इतकी येत आहे. तरी सदर कामाची सुधारीत अंदाजपत्रकीय र.रु.४९,५०,०००/- (अक्षरी र.रु.एकोणपन्नास लाख पन्नास हजार फक्त) यास प्रशासकीय मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/०४/कावि/३७९/२०१६

दिनांक : १६/०७/२०१६



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.